

सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचा-यांना  
निवृत्तीवेतन व अनुकंपा मृत्यू-नि-सेवा  
निवृत्ती उपदान मंजूरीचे अधिकार.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,  
परिपत्रक -पीईएन २००७/प्र.क्र.९/आस्था-११  
मंत्रालय,मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक - २२ जानेवारी,२००७.

बाबत :- शासन परिपत्रक ग्राम विकास विभाग क्र.पीईएन-१०८९/२४३६/  
सीआर ५८५/१७,दि.१०.११.१९८९.

- परिपत्रक -

सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन)  
नियम,१९८२ हे शासन अधिसूचना,ग्राम विकास विभाग क्रमांक-डीएसआर  
४८८२/२६३२/सीआर ४४६५/१८,दिनांक ४ मे.१९८४ नुसार लागू करण्यात येवून  
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम,१९६८ मधील नियम-१० मध्ये त्याप्रमाणे  
सुधारणा करण्यात आली आहे.

२. सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचा-यांना मंजूर करावयाच्या अनुकंपा निवृत्तीवेतन  
व अनुकंपा मृत्यू -नि-सेवानिवृत्ती उपदानाबाबतच्या प्रकरणात कोणी मंजूरी घावयाची  
याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,१९६१ व त्यामधील  
तरतुदीच्या अनुषंगाने तयार केलेल्या नियमांतील तरतुदी याची वित्त विभागाच्या  
सल्ल्याने फेरतपासणी करण्यात आली असून,महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा  
नियम,१९६८ मधील नियम १० मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या  
अनुकंपा निवृत्तीवेतन व अनुकंपा मृत्यू-नि-सेवानिवृत्ती उपदाना प्रकरणी मंजूरी घावयाचे  
शासनाचे अधिकार विभागीय आयुक्तांना याअगोदरच प्रदान केलेले आहेत.

३. तसेच याबाबत शासन परिपत्रक ग्राम विकास विभाग क्र.पीईएन-१०८९/२४३६  
/सीआर ५८५/१७,दि.१०.११.१९८९ अन्वये जिल्हा परिषदेतील खालील तीन प्रकारच्या  
कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम,१९८२ चा नियम १०० ते १०२  
मधील तरतुदीनुसार अनुकंपा निवृत्तीवेतन व अनुकंपा मृत्यू-नि-सेवानिवृत्ती उपदान  
मंजूर करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्याबाबत सविस्तरपणे स्पष्ट करण्यात  
आले आहे.

...२/-

- अ. जिल्हा परिषदाकडे अतिमत्र: वर्ग झालेले पूर्वाचे शासकीय कर्मचारी.  
 ब. जिल्हा परिषदाकडे सुपुत्र केलेले पूर्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था (लोकल बोर्ड, स्कूल बोर्ड, जिल्हा बोर्ड, जनपद सभा इ.) कडील कर्मचारी.  
 क. जिल्हा परिषदांनी दिनांक १.५.१९६२ पासून नियुक्त केलेले जिल्हा परिषद कर्मचारी.

५. शासन वित्त विभाग अधिसूचना क्र.सेनिवे-१०९१/१७७/सेवा-४.दि.७.१२.९४ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम,१९८२ मधील नियम १०० व १०१ मध्ये सुधारणा केली असून नियम १०२ वगळलेला आहे. तसेच त्यानंतर शासन निर्णय वित्त विभाग क्र.सेनिवे-१००१/१३०/सेवा४.दि.२.६.०३ अन्वये नियम १०१ मध्ये सुधारणा केली आहे.

६. उपरोक्त एकदरित सुधारणा पाहता नियम १०० व नियम १०१ मधील तरतुदीप्रमाणे सक्तीने सेवानिवृत्त केलेल्या/सेवतून काढून टाकलेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती प्रकरण अशी शिक्षा देण्यास सक्षम असलेल्या प्राधिका-याने निवृत्तीवेतन मंजूर करावे. विवक्षित निवृत्तीवेतन विषयक प्रकरणांमध्ये ज्या ठिकाणी शासनाच्या मान्यतेची आवश्यकता असेल त्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम १९६८ मधील नियम १० नुसार विभागीय आयुक्त निर्णय घेण्यास सक्षम अधिकारी आहेत.

७. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम,१९८२ मधील नियम १०० (दि.७.१२.९४मधील सुधारणा ) व नियम १०१ (दि. २ जून २००३ मधील सुधारणा)विचारात घेवून जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या निवृत्तीविषयक प्रकरणांवर सक्षम प्राधिका-याने निर्णय घ्यावा.

८. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २००७०१२३१०४३५५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

*Quian*  
 २२/१०/७  
 ( राजेंद्र काध )

कार्यासन अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग,  
 महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त.
२. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
३. निवडनस्ती आस्था-११